

राज्य माहिती आयोगाकडून पारीत होणारे निर्णय,  
निर्देश इ. चे काटेकोरपणे पालन करणे बाबत.

## महाराष्ट्र शासन

शासन परिपत्रक क्र. कॅपाअ-२००८/६८८/प्र.क्र.२१२/०८/६ (मा.अ.)

सामान्य प्रशासन विभाग,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक :- १० जून, २००८


### परिपत्रक :-

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधील कलम १८(३) मध्ये नमूद केलेल्या बाबींसंदर्भात चौकशी करण्यासाठी राज्य माहिती आयोगास दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ (१९०८ चा ५) अन्वये दावाची न्यायचौकशी करतांना, दिवाणी न्यायालयाकडे जे अधिकार निहित करण्यात आलेले आहेत, तेच अधिकार अदालतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच कलम १९(७) अन्वये तक्रारी व द्वितीय अपीलांमधील आयोगाचा निर्णय बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आयोगाने सार्वजनिक प्राधिकरणांना दिलेले निर्देश, तक्रारी व द्वितीय अपीलांवरील निर्णय इ. चे अनुपालन विहित कालावधीत करणे आवश्यक आहे. मात्र काही सार्वजनिक प्राधिकरणांकडून आयोगास योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

१. वरील पार्श्वभूमी लक्षात घेता सर्व संज्ञातयून विभागांनी तसेच सर्व मंत्रालयातील विभागांच्या अधिपत्याखालील सर्व राज्य जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांना सूचित करण्यात आले की, आयोगाने सार्वजनिक प्राधिकरणांना दिलेले निर्देश, तक्रारी व द्वितीय अपीलांवरील निर्णय इ. चे योग्य रितीने अनुपालन विहित कालावधीत करणे आयोगाच्या निर्देशांनुसार त्याचा अनुपालन अहवाल आयोगाने विहित केलेल्या कालावधीत आयोगाला कटाक्षाने सादर करण्याची दक्षता घेण्यात यावी. बाबत कठोरपणे करणे-याविरुद्ध संबंधित अक्षम प्राधिका-याने तातडीने उचित विभागीय कार्यवाही करावी.

हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर संगणक सकितांक क्र. २००८०६२०२४५०००००२ वर प्रसिध्ध करण्यात आलेले आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशाने व नावाने,

  
(प्र.मा. पाळवकर)  
शासनाचे उपसचिव.

(कृ.मा.प.)

प्रत :-

राज्य मुख्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई  
राज्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयोग कार्यालय, बृहन्मुंबई, कोकण विभाग, पुणे  
विभाग, औरंगाबाद विभाग, नागपूर विभाग

● प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई

● प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई

● सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई

● सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई

प्रबंधक, लोकआयुक्त व उप लोकआयुक्त यांचे कार्यालय, मुंबई

मंत्रालयीन विभागाचे सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव

मंत्रालयीन विभागाच्या अधिपत्याखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख

मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव

मुख्य सचिवांचे सह सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई

सर्व मंत्रालयीन विभाग

सर्व विभागीय आयुक्त

सर्व जिल्हाधिकारी

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी

शासन अधिपत्याखालील सर्व मंडळ / महामंडळे व शासनाचे सर्व सार्वजनिक उपक्रम

सर्व महानगर पालिका / नगरपालिका / नगर परिषद

निवड नस्ती, सा.प्र.वि., कार्यासन क्र. ६.

● पत्राने